

11<sup>th</sup> May, 2023

**National Stock Exchange of India Limited**

Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor,  
Plot No. C/1, G Block,  
Bandra Kurla Complex,  
Bandra (East), Mumbai - 400 051  
Fax: 022-26598237/38

**BSE Limited**

Corporate Relationship Department  
1<sup>st</sup> Floor, New Trading Ring,  
PJ Towers, Dalal Street,  
Fort, Mumbai - 400 001  
Fax: 022-22722061/41/39/37

**Company Code: PVR / 532689**

Ref.: Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015  
("SEBI Listing Regulations, 2015")

Sub.: Intimation on publication of newspaper advertisement in respect of Notice of Postal Ballot  
& Remote e-voting Information.

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 47 read with Schedule III of the SEBI Listing Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the advertisement published today, i.e. 11<sup>th</sup> May, 2023, in Financial Express Newspaper (English) and in Loksatta Newspaper (Marathi) informing about completion of dispatch of Notice of the postal ballot and remote e-voting Information.

The above information is also made available on the website of the Company at [www.pvrcinemas.com](http://www.pvrcinemas.com).

This is for your information and to all concerned.

Kindly take the same on record.

Yours faithfully,  
**For PVR INOX Limited**

**Mukesh Kumar**  
**SVP - Company Secretary**  
**& Compliance Officer**

Encl: A/a.

**Markfed Punjab**  
A House of Quality Food Products

**NIT No. PSCSMFL/RC/AP Tablets/ 2023-24 Dt. 11.05.2023**

On behalf of State Procurement Agencies, Managing Director, Markfed invites short term e-Tender in the prescribed form available on <https://eproc.punjab.gov.in> for the purchase of Aluminium Phosphate-56% Tablets on Rate Contract basis. The last date for submission of online e-Tender is 26.05.2023 till 11.00 am, which will be opened on the same day at 01.00 pm at Markfed House, Plot No. 4, Sector 35-B, Chandigarh. The cost of tender form and earnest money shall be deposited through online mode only. The detailed terms and conditions can also be seen on Markfed's website [www.markfedpunjab.com](http://www.markfedpunjab.com).

**Corrigendum/Addendum if any will be posted on e-Portal and Markfed's website only.**

**Managing Director, Markfed**

**BEELINE**  
**Beeline Broking Limited**  
CIN No: U51900GJ2014PLC080598

Regd Office:- Samudra Complex, Office no. 701-702, Nr. Girish Cold Drinks, Off. C G Road, Navrangpura, Ahmedabad-380009, Gujarat, India  
Phone : 079-66664040 • E : [connect@beelinebroking.com](mailto:connect@beelinebroking.com) • W : [www.beelinebroking.com](http://www.beelinebroking.com)

**PUBLIC NOTICE**

**SURRENDER OF MERCHANT BANKING LICENCE**

We, Beeline Broking Limited are Registered as Merchant Banker with the Securities and Exchange Board of India (SEBI) vide SEBI Registration Number: INIM00012546. We hereby inform the public that we have decided to surrender our Merchant Banking Registration.

If there are any queries/questions relating to the same, please write to us on [compliance@beelinebroking.com](mailto:compliance@beelinebroking.com) or you can contact us on 079-66664040.

**On Behalf of Board of Director of Beeline Broking Limited**  
**Pradip Sandhir**  
Director  
DIN: 06946411

**SAREGAMA INDIA LIMITED**  
CIN : L22213WB1946PLC014346

Regd. Office: 33, Jessore Road, Dum Dum, Kolkata - 700028.  
Tel: 033-2551 2984/4773, E-mail: [co.sec@saregama.com](mailto:co.sec@saregama.com),  
Web: [www.saregama.com](http://www.saregama.com)

**NOTICE**  
**(For the attention of the Equity Shareholders of the Company)**

**Subject: Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund Authority (IEPF) Demat Account**

NOTICE is hereby given to the Shareholders of Saregama India Limited ('the Company') that all the dividends remaining unpaid or unclaimed for a period of seven years from the date of transfer to the Unpaid Dividend Account are required to be transferred by the Company to the 'Investor Education and Protection Fund' (IEPF) Authority established by the Central Government.

Accordingly, Shareholders are hereby informed that the Final Dividend declared for the Financial Year 2015-16, which remained unclaimed or unpaid for a period of seven consecutive years will be due to be credited to the IEPF Authority on 27th August, 2023. The corresponding shares on which dividends were unclaimed or unpaid for seven consecutive years will also get due to be transferred as per the procedure set out in the Rules made under the Companies Act, 2013.

The Company has communicated to all the concerned shareholders at their address registered with the Company/ Registrar and Share Transfer Agent (RTA) records, whose shares are liable to be transferred to the demat account of IEPF Authority, advising them to be transferred to the demat account of IEPF Authority for the financial year 2015-16 and onwards. The details of such shares liable to be transferred to IEPF Authority are also made available on the website of the Company: <https://www.saregama.com/static/investors>

The above notice is being published in the newspapers pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013, read with Rule 6 of IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, ('the Rules') as amended from time to time and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Company will, however, not transfer such shares to the IEPF where there is a specific order of the Court/Tribunal restraining any transfer of such shares or where the shares are hypothecated/pledged under the Depositories Act, 1996.

Concerned shareholders of the Company are hereby requested to claim the dividend declared for the Financial Year 2015-16 and onwards by making an application on or before 16th August, 2023 to the following officials:

Saregama India Limited (The Company)	Link Intime India Private Limited (New RTA of the Company)
Corporate Office Address: 30, 2nd Floor, Spencer Building, Forjett Street, Opp. Bhatia Hospital, Grant Road West, Mumbai, Maharashtra - 400036	Office Address: C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083
Email ID 1: <a href="mailto:co.sec@saregama.com">co.sec@saregama.com</a> Email ID 2: <a href="mailto:priyanka.motwani@rpsg.in">priyanka.motwani@rpsg.in</a> Telephone: +91 2266886200	Email ID 1: <a href="mailto:mt.helpdesk@linkintime.co.in">mt.helpdesk@linkintime.co.in</a> Email ID 2: <a href="mailto:satyan.desai@linkintime.co.in">satyan.desai@linkintime.co.in</a> Telephone: +91 22 49186000 (Extn: 2590)

In case the Company does not receive any communication claiming dividend and/or shares, from the concerned shareholders by 16th August, 2023, the Company shall, with a view to comply with the requirements set out in the Rules, transfer the dividend and shares as aforesaid to the IEPF Authority within due date, as per the timelines prescribed under the Rules.

However, the concerned shareholder can claim the shares (including all the benefits accruing on such shares) from the IEPF Authority by making necessary applications in the prescribed form (IEPF-5) which is available on the website of the Ministry of Corporate Affairs at [www.iepf.gov.in](http://www.iepf.gov.in) and by sending the physical copy of the requisite documents enumerated in the Form IEPF-5, to the Nodal Officer of the Company.

The detailed procedure to claim back the dividend and shares from IEPF Authority is given on the website of IEPF i.e. [www.iepf.gov.in](http://www.iepf.gov.in)

Please note that no claim shall lie against the company in respect of the share transferred to the IEPF Authority, pursuant to the said rules.

For further clarifications or assistance, you may write to us at [co.sec@saregama.com](mailto:co.sec@saregama.com) or [satyan.desai@linkintime.co.in](mailto:satyan.desai@linkintime.co.in)

**IMPORTANT NOTE FOR SHAREHOLDERS WITH RESPECT TO KYC UPDATION:**

"You are requested to visit our new RTA's official website: <http://www.linkintime.co.in> (Resource-Downloads-General-Formats KYC) to download the relevant formats for Nomination and Updation of KYC details viz: Forms ISR-1, ISR-2, ISR-3, SH-13, SH-14 for execution including Original Cancelled Cheque Leaf bearing the name of the first account holder and send across the filled up forms to our RTA in line with compliance of SEBI Circular to enable our RTA, Link Intime India Private Limited, to complete the KYC updation which is mandatory presently before any transaction, etc"

**For Saregama India Limited**  
Sd/- **Priyanka Motwani**  
Company Secretary  
Place: Mumbai  
Date: 11th May, 2023

**FORM A**  
**PUBLIC ANNOUNCEMENT**  
(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

**FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF SKIL SHIPYARD HOLDINGS PRIVATE LIMITED**

RELEVANT PARTICULARS	
1. Name of corporate debtor	SKIL SHIPYARD HOLDINGS PRIVATE LIMITED
2. Date of incorporation of corporate debtor	August 15, 2005
3. Authority under which corporate debtor is incorporated / registered	RoC-Mumbai
4. Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U45203MH2005PTC155377
5. Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	SKIL House, 209, Bank Street, Cross Lane, Fort, Mumbai, Maharashtra-400023, India
6. Insolvency commencement date in respect of corporate debtor	May 09, 2023 (Date of order by Hon'ble NCLT/Mumbai)
7. Estimated date of closure of insolvency resolution process	November 4, 2023; being 180th day from Insolvency Commencement Date
8. Name and registration number of the insolvency professional acting as the interim resolution professional	Name: Abhijit Gokhale Reg. No.: IBI/IPA-002/IP-NO0964/2020-2021/13092
9. Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	Registered Address: A/1903, 19th Floor, N L Aiyarwala, N L Complex, Dahisar East, Op. Anand Nagar, Mumbai - 400068. Registered Email-id: <a href="mailto:abhijitgokhale07@gmail.com">abhijitgokhale07@gmail.com</a>
10. Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	<b>Correspondence Address:</b> Orion Resolution and Turnaround Private Limited, B31, Meadows Sahar Plaza Sub-Plot A Bldg No. 6 AK Road Next to Kohinoor Continental Mumbai-400069 <b>Correspondence Email-ID:</b> <a href="mailto:corp.skilshipyard@gmail.com">corp.skilshipyard@gmail.com</a>
11. Last date for submission of claims	May 23, 2023
12. Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (5A) of section 21, ascertained by the interim resolution professional	Nil
13. Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class)	Not Applicable
14. (a) Relevant Forms and (b) Details of authorized representatives are available at:	Web link for downloading the form: <a href="http://www.ibi.gov.in/downloadforms.html">www.ibi.gov.in/downloadforms.html</a>

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the **SKIL SHIPYARD HOLDINGS PRIVATE LIMITED** vide order no. C.P. 664/IB/MB/2022 dated May 9, 2023.

The creditors of **SKIL SHIPYARD HOLDINGS PRIVATE LIMITED**, are hereby called upon to submit their claims with proof on or before 23rd May, 2023, to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means.

A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorised representative from among the three insolvency professionals listed against entry No.13 to act as authorised representative of the class in Form CA - NA

**Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.**

Date: **May 11, 2023**  
Place: **Mumbai**

Sd/-  
**Abhijit Gokhale**  
Interim Resolution Professional  
In the matter of Skil Shipyards Holdings Private Limited  
Registration Number: IBI/IPA-002/IP-NO0964/2020-2021/13092

**CRISIL LIMITED**

Regd. Office: CRISIL House, Central Avenue, Hiranandani Business Park, Powai, Mumbai - 400 076  
CIN: L67120MH1987PLC042363  
Tel.: 022-33423000 Fax: 022-33423001  
Website: [www.crisil.com](http://www.crisil.com); E-mail: [investors@crisil.com](mailto:investors@crisil.com)

**NOTICE**

This Notice is published pursuant to the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ('the Rules') as amended from time to time.

The Rules, amongst other matters, contain provisions for transfer in the name of Investor Education and Protection Fund, all shares in respect of which dividend has not been claimed by shareholders for seven consecutive years.

**Accordingly, shares in respect of which dividends were declared in July 2016 and the prescribed period of seven years will be completed for unpaid/unclaimed dividends on August 19, 2023 are required to be transferred to the Investor Education and Protection Fund.**

The Company has already sent a specific communication to the concerned shareholders at their address registered with the Company, inter alia, providing the details of the shares being transferred to the Investor Education and Protection Fund for taking appropriate action. Details of unclaimed dividend and such shareholders including their folio number/DP ID-Client ID are also available on the Company's website [www.crisil.com](http://www.crisil.com).

Concerned shareholders may immediately approach our Registrar and Share Transfer Agent at the co-ordinates indicated below with necessary documents supporting their dividend claims. If no claim is received, the Company will proceed to transfer such shares in respect of which 7 years have been completed, to the IEPF Authority within the prescribed period of 30 days for transfer.

The concerned shareholders may note that, upon such transfer, they can still claim the said shares along with the dividend(s) from the Investor Education and Protection Fund, for which details are available at [www.iepf.gov.in](http://www.iepf.gov.in).

For further information, concerned shareholders may contact the Company's Registrar and Share Transfer Agent at the following address:

KFin Technologies Limited, Unit : CRISIL Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032, Telangana. Relationship Officer: Ms. C Shobha Anand. Toll Free : 1 800 309 4001 Email: [einward.ris@kfintech.com](mailto:einward.ris@kfintech.com)

A copy of this Notice is available on the website of the Company at [www.crisil.com](http://www.crisil.com) and also on the websites of BSE Limited ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and National Stock Exchange of India Limited ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)).

For CRISIL Limited  
Sd/-  
Minal Bhosale  
Company Secretary

Date : May 11, 2023  
Place : Mumbai

**PVR INOX**

**NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION**

Members are hereby informed that pursuant to Section 110 of the Companies Act, 2013, (the Act) and Rule 20 and Rule 22 of Companies (Management and Administration) Rules, 2014 of the Act, as amended, read with General Circular(s) dated 8th April, 2020, 13th April, 2020, 28th September, 2020, 31st December, 2020, 23rd June, 2021, 8th December, 2021 and 28th December, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circular/s"), the approval of the Members vide Postal Ballot Notice ("Notice") dated 04th May, 2023, is being sought by way of special resolution through remote e-voting process ("e-voting").

Pursuant to the MCA Circulars and provisions of the Act, the Notice along with the details of User IDs and passwords have been sent by e-mails on Wednesday 10th May 2023 through the National Securities Depository Limited ("NSDL") to the members who have registered their e-mail IDs as on the cut-off date i.e. Friday, 05th May, 2023 ("Cut-off Date"). The Notice have been sent only by electronic mode and the requirements of sending physical copy of the Notice have been dispensed away with.

In compliance with Regulation 44 of Securities & Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 and Section 108 and other applicable provisions of the Act read with the related rules and MCA Circulars, members holding shares as on the Cut-off Date are entitled to vote only through e-voting and voting rights will be reckoned on the paid up capital value of equity shares registered in the name of shareholders as on that date.

The Company has decided to avail the services of NSDL for providing e-voting facility to all its members. The manner of voting by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice.

Mr. Divesh Kumar Vasishth, Managing Partner of M/s DPV & Associates LLP, Practicing Company Secretaries has been appointed by the Board of Directors of the Company as the Scrutinizer for conducting the postal ballot only through the e-voting, in a fair and transparent manner.

The Scrutinizer will submit his report to the Chairperson or any official authorized by him and the result of the voting will be announced on or before 05.00 pm, on Monday, 12th June, 2023. The result will also be hosted on the Company's website i.e. [www.pvrinomas.com](http://www.pvrinomas.com) and shall also be communicated to stock exchanges and on the website of NSDL.

All the members are informed that:

- (i) Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; and (ii) a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off Date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting;
- In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of [www.evoting.nssl.com](http://www.evoting.nssl.com) or call on toll free no.: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request at [evoting@nssl.co.in](mailto:evoting@nssl.co.in). Kindly quote your name, DP ID-Client ID / Folio no. and E-voting Event Number in all your communications; and
- Those Members holding shares in physical form, whose email addresses are not registered with the Company are requested to register the same by sending an email to [einward.ris@kfintech.com](mailto:einward.ris@kfintech.com)/[cosec@pvrinomas.com](mailto:cosec@pvrinomas.com) along with Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card). Members holding shares in de-mat form can update their email address with their Depository Participant.

Members are requested to refer the Notice for e-voting procedure and take note of the following information:

Date and time of commencement of voting through electronic means	Thursday, 11th May, 2023 at 9:00 a.m. (IST)
Date and time of ending of voting through electronic means*	Friday, 09th June, 2023 at 5:00 p.m. (IST)
Website address where Notice is displayed	<a href="http://www.pvrinomas.com">www.pvrinomas.com</a> <a href="http://www.evoting.nssl.com">www.evoting.nssl.com</a> <a href="http://www.bseindia.com">www.bseindia.com</a> <a href="http://www.nseindia.com">www.nseindia.com</a>
Contact details of the person responsible to address the grievances	Mr. Mukesh Kumar Company Secretary & Compliance Officer Block A, 4th Floor, Building No. 9A, DLF Cyber City, Phase-III, Gurugram-122002 Tel: +91-124-4708100 Mail: <a href="mailto:cosec@pvrinomas.com">cosec@pvrinomas.com</a>

\*The remote e-voting will not be allowed beyond the said date and time.

**By order of the Board of Directors For PVR INOX Limited**  
Sd/-  
**Mukesh Kumar**  
Company Secretary & Compliance Officer  
Membership No. A17925

Date: 10th May, 2023  
Place: Gurugram

**PVR INOX LIMITED** (Formerly known as PVR Limited),  
Registered Office: 7th Floor, Lotus Grandeur Building, Veera Desai Road, Opposite Gundecha Symphony, Andheri (W), Mumbai - 400053.  
Corporate Office: Block A, 4th Floor, Building No.9A, DLF Cyber City, Phase III, Gurugram 122 002, Haryana (India). Tel: +91-124-4708 100; Fax: +91-124-4708 101  
Website: [www.pvrinomas.com](http://www.pvrinomas.com); CIN: L74899MH1995PLC387971

**TRANSWARRANTY FINANCE LIMITED**  
CIN: L65920MH1994PLC080220

Regd. Office: 403, Regent Chambers, Nariman Point, Mumbai- 400021  
Tel. No: 40010900, Fax No: 40010999, Email: [companysecretary@transwarranty.com](mailto:companysecretary@transwarranty.com), Web Site: [www.transwarranty.com](http://www.transwarranty.com)

**EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2023**  
(Rs. In Lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone				Consolidated			
		Quarter ending 31.03.2023	Quarter ending 31.03.2022	Year ended 31.03.2023	Year ended 31.03.2022	Quarter ending 31.03.2023	Quarter ending 31.03.2022	Year ended 31.03.2023	Year ended 31.03.2022
		Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited
1.	Total income from operations (net)	56.36	514.93	386.82	722.15	214.18	751.56	1,203.09	1,656.50
2.	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	(540.97)	(15.53)	(870.09)	(235.90)	(601.08)	(11.15)	(929.71)	(214.85)
3.	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(540.97)	(15.53)	(870.09)	(235.90)	(601.08)	(11.15)	(929.71)	(214.85)
4.	Net Profit/ (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(540.97)	(15.53)	(870.09)	(235.90)	(600.37)	(11.15)	(929.00)	(214.85)
5.	Total Comprehensive income for the period [(Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(540.67)	(12.91)	(869.79)	(233.28)	(600.57)	(9.10)	(929.20)	(212.80)
6.	Equity Share Capital	-	-	4,846.05	2,446.06	-	-	4,846.05	2,446.06
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of previous year	-	-	(1,562.53)	(692.74)	-	-	(1,924.51)	(1,024.71)
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	-	-	-	-	-	-	-	-
	Basic:	(1.96)	(0.05)	(3.16)	(0.95)	(2.18)	(0.04)	(3.38)	(0.87)
	Diluted:	(1.96)	(0.05)	(3.16)	(0.95)	(2.18)	(0.04)	(3.38)	(0.87)

**Notes:**  
1) The above is an extract of the detailed format of Quarterly / Year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Year ended Financial Results are available on the website of the Stock Exchanges at <http://www.bseindia.com> and <http://www.nseindia.com> and also on company's website <http://www.transwarranty.com>.

For Transwarranty Finance Limited  
U Ramachandran  
Director/ CFO  
DIN - 00493707

Date : 09-05-2023  
Place: Mumbai

**For Advertising in TENDER PAGES Contact JITENDRA PATIL**  
Mobile No.: 9029012015  
Landline No.: 67440215

**DELPHI**

**DELPHI WORLD MONEY LIMITED**  
(Erstwhile EbixCash World Money India Limited)  
CIN: L65990MH1985PLC037697

Regd. Office: 8th Floor, Maneik Plaza, Kalina CST Road, VidyaNagri Marg, Kalina, Santacruz (East), Mumbai 400 098.  
Tel: +91-22-62881500, Email: [corp.relations@ebixcash.com](mailto:corp.relations@ebixcash.com), Website: [www.indiaforexonline.com](http://www.indiaforexonline.com)

**STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2023**  
(Amount in Millions)

S. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		31.03.2023	31.12.2022	31.03.2023	31.03.2023
		Audited	Unaudited	Audited	Audited
1	Total Income from operations	277.05	244.66	174.84	995.19
2	Net Profit / (Loss) for the period before tax	76.55	40.52	19.44	214.57
3	Net Profit/(Loss) for the period after tax	51.51	24.11	8.73	150.42
4	Total Comprehensive Income for the period [(Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income]	50.54	23.58	8.15	146.95
5	Paid-up Equity Share Capital	111.28	111.28	111.28	111.28
6	Other equity (excluding Revaluation Reserve)	-	-	-	1,955.70
7	Earnings per share (for continuing and discontinuing operations) (of INR 10/- each) (not annualised)	-	-	-	-
	(a) Basic (INR)	* 4.63	* 2.17	* 0.78	13.52
	(b) Diluted (INR)	* 4.63	* 2.17	* 0.78	13.52

**Notes:**  
1. The above is a statement of audited financial results for the quarter and year ended 31st March, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the audited financial results are available on the Stock Exchange websites ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)/[www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and Company's website [www.indiaforexonline.com](http://www.indiaforexonline.com).

2. The above audited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 09th May, 2023.

**FOR DELPHI WORLD MONEY LIMITED (ERSTWHILE EBIXCASH WORLD MONEY INDIA LIMITED)**

Sd/-  
**SATYA BUSHAN KOTRU**  
CHAIRMAN  
DIN:01729176

Date: 09th May, 2023  
Place: NOIDA

**SALE NOTICE**

**LOHA ISPAAT LIMITED - IN LIQUIDATION**

Liquidator: CA Anil Goel  
Liquidator Address: E-10A, Kailash Colony, Greater Kailash-I, New Delhi -110048.  
Email: [assetsale1@aaainsolvency.in](mailto:assetsale1@aaainsolvency.in), [lohaispaat@aaainsolvency.com](mailto:lohaispaat@aaainsolvency.com), [anilgoel@aaainsolvency.com](mailto:anilgoel@aaainsolvency.com)  
Mob.- 8800865284 (Mr. Puneet Sachdeva)

**E-Auction**  
Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016  
**Date and Time of E-Auction: 14th June, 2023 at 3.00 pm to 5.00 pm**  
(With unlimited extension of 5 minutes each)  
**Last date of submission of EMD: 12th June, 2023 till 3:00 pm**  
Submission of Eligibility Documents by the prospective bidders:  
**From 11th May, 2023 to 24th May, 2023**

Sale of Assets and Properties owned by Loha Ispaat Limited (in Liquidation) forming part of Liquidation Estate formed by the Liquidator, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench vide order dated April 26, 2018 (order communicated on June 26, 2018). The sale will be done by the undersigned through the e-auction platform i.e. M/s National E-Governance Services Ltd (Nesl) having website at: <https://nbiid.nesl.co.in/app/login>

Particulars of the Asset	Block	Reserve Price (Rs.)	EMD Amount (Rs.)	Incremental Value (Rs.)
Plant & Machinery at Plot No. A-69, MIDC, Taloja Industrial Estate, Village Pendarh, Taluka Parnel, District Raigad.	A	1.10 Crores	11 Lakhs	1 Lakhs

**Important Note:**  
1. E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS BASIS" and "WITHOUT RECOURSE BASIS" through approved service provider i.e. NeSL (National E-Governance Services Ltd.).  
2. The following documents are required from Prospective Bidder within 14 days from the date of publication of the sale notice. i.e. up to 24th May, 2023.  
a) Ownership Structure and Composition of the E-Auction Applicant / Bidder, Proof of Identity, Current Address Proof, PAN card, valid e-mail ID, Landline and Mobile Phone number. Basic details of the Prospective Bidder as per ANNEXURE I;  
b) Authorization to the Signatory (in case the bidder is a legal entity or any third person is appointed as an authorized representative in any case);  
c) Affidavit and undertaking for eligibility under Section 29A along with a list of relatives and marked as ANNEXURE II;  
d) Confidentiality Undertaking as per ANNEXURE III.  
3. It is clarified that, this invitation purports to invite prospective bidders and does not create any kind of binding obligation on the part of the Liquidator or the Company to effectuate the sale. The Liquidator reserves the right to cancel or modify the process and / or not to accept and / or disqualify any interested party / potential investor / bidder along with assigning the reason(s) thereof.  
4. After payment of the entire sale consideration, the Certificate of Sale will be issued in the name of the successful bidder only and will not be issued in any other name.  
All the terms and conditions are to be mandatorily referred from the website of AAA Insolvency Professionals LLP i.e. <https://insolvencyandbankruptcy.in/loha-ispaat-limited/> and from the **E-Auction Process Document**, prior to submission of EMD and participation in the process. The Liquidator can be contacted on [lohaispaat@aaainsolvency.com](mailto:lohaispaat@aaainsolvency.com).

Sd/-  
**Anil Goel**  
Liquidator in the matter of Loha Ispaat Limited  
IBBI Regn. No.: IBI/IPA-001/IP-00118/2017-18/10253)  
Date : 11/05/2023  
Place: New Delhi

Address: E-10A, Kailash Colony, Greater Kailash - I, New Delhi -110048  
Contact No.: Mr. Puneet Sachdeva: +91-8800865284, 011-4666 4625

